

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत  
कौशल्यवृद्धी विशेष प्रकल्पांचे, महिला  
किसान सशक्तीकरण परियोजनाचे  
प्रस्तावाची छाननी व मंजूरीसाठी समिती  
गठित करणे

## महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक : कौविप्र-२०१२/प्र. क्र. १८१/योजना-३

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ३१ ऑक्टोबर, २०१२

वाचा : शासन परिपत्रक क्रमांक : स्वविप्र-२००१/प्र. क्र. १६९३/योजना-१, दिनांक १५ मार्च, २००४

### प्रस्तावना :

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वरूपात राबविण्याबाबत निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या योजने अंतर्गत कौशल्यवृद्धीद्वारे वेतनी रोजगाराचे विशेष प्रकल्पाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील कौशल्यवृद्धी विशेष प्रकल्पातील तसेच महिला किसान सशक्तीकरण परियोजना अंतर्गत प्रकल्प राज्यस्तरावर मान्यतेसाठी व केंद्र शासनाकडे शिफारस करण्यासाठी प्रकल्प छाननी समिती व प्रकल्प मान्यता समिती त्वरीत गठित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

### शासन निर्णय :

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कौशल्यवृद्धीद्वारे वेतनी रोजगाराचे विशेष प्रकल्प तसेच महिला किसान सशक्तीकरण परियोजनेची व तत्सम विशेष प्रकल्पांची छाननी करण्यासाठी व अंतिम मान्यता देण्याकरीता खालीलप्रमाणे समिती स्थापित करण्यात येत आहे.

### विशेष प्रकल्प छाननी समिती

१) मुख्य कार्यकारी अधिकारी	अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान	
२) आयुक्त, रोजगार, स्वरोजगार व कौशल्य विकास (प्रतिनिधी)	सदस्य
३) राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्तरावरील विशेषज्ञ (जीवनोन्नती/स्कील/कॅम्पासिटी बिल्डिंग/कौशल्यवृद्धी किंवा इतर विषय तज्ञ)	सदस्य
४) संबंधित प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा	सदस्य
५) अति. संचालक राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान	सदस्य
६) आयुक्त (कृषी/पदुम/वस्त्रोद्योग) यांचे तांत्रिक प्रतिनिधी	निर्मात्रित
७) उपसंचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान	सदस्य सचिव

## प्रकल्प मान्यता समिती

१) प्रधान सचिव (ग्राम विकास विभाग)	अध्यक्ष
२) प्रधान सचिव (नियोजन)	सदस्य
३) प्रधान सचिव (वित्त)	सदस्य
४) सचिव (सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभाग)	सदस्य
५) मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान	सदस्य
६) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (संबंधित)	सदस्य
७) प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (संबंधित)	सदस्य
८) उप सचिव (ग्रामविकास विभाग -योजना)	सदस्य सचिव

वरील दोन्ही समित्यांमध्ये प्रकल्पाची छाननी करित असताना किंवा मान्यता देत असताना एखाद्या खाजगी विशेष तज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता वाटत असे तर समितीच्या अध्यक्षांना शासनाच्या व्यतिरिक्त इतर नामांकित खाजगी संस्था/महाविद्यालये/विद्यापीठांकडून संबंधित विषयाचे तज्ञ बोलावून शकतील. प्रकल्प छाननी किंवा मान्यता देते वेळी IIT/TCS/गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकोनॉमिक्स/चैतन्य स्वयंसेवी संस्था/नाबार्ड/नॅबकॉन, IGNOU, कृषी विद्यापीठ किंवा अशा नामांकित संस्थांतील विषय तज्ञ/प्रतिनिधी उपयोगी पडू शकतात. यासाठी समितीच्या अध्यक्षांना अशाप्रकारचे विषय तज्ञ ऐनवेळी निमंत्रित करण्याचे अधिकार असतील.

वरील संदर्भाधिन दिनांक १५ ऑगस्ट, २००४ च्या शासन परित्रकान्वये स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेतर्गत विशेष प्रकल्प छाननी करण्यासाठी जिल्हा पातळीवरील समिती नेमण्यात आली आहे. जिल्हास्तरावरून अशा प्रकारचे प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यासाठी वरील शासन परिपत्रकातील समितीमध्ये खालीलप्रमाणे अंशतः सुधारणा प्रस्तावित करण्यात येत आहे.

### जिल्हा स्तरीय विशेष प्रकल्प छाननी व शिफारस समिती

१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा जिल्हा अभियान संचालक	अध्यक्ष
२) जिल्हा स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी (गरजेनुसार) (कृषी/ पशुसंवर्धन/मत्स्यव्यवसाय/दने/कौशल्यवृद्धी/तंत्रशिक्षण/सिंचन )	सदस्य
३) जिल्हातील संबंधित क्षेत्रातील अनुभवी स्वयंसेवी संस्था	सदस्य
४) जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक /लीड बँक ऑफिसर	सदस्य
५) नाबार्डचे प्रतिनिधी	निमंत्रित

उपरोक्त सुचविल्याप्रमाणे सर्व स्तरावरील समितीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कार्यवाही करावी.

## कार्यपद्धती :-

राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत कौशल्यवृद्धी विशेष प्रकल्प व महिला किसान सशक्तीकरण परियोजना जर एका जिल्हयात प्रस्तावित असतील तर ते जिल्हास्तरीय प्रकल्प छाननी व शिफारस समिती समोर सादर करण्यासाठी संबंधित प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे सादर करावे. तसेच, प्रकल्प एकापेक्षा जास्त जिल्हयात प्रस्तावित असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे सादर करावेत, तथापि, त्याची एक प्रत माहितीसाठी शासनाकडे सादर करावी.

सादर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. 201210311616528020 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(डॉ. नरेश गिते)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
- २) सहसचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, केंद्र शासन नवी दिल्ली
- ३) विभागीय आयुक्त (सर्व)
- ४) प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ५) प्रधान सचिव, (कृषी) कृषी व पदुम विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ६) प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ७) सचिव, (कृषी) कृषी व पदुम विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ८) प्रधान सचिव, (पदुम) कृषी व पदुम विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ९) आयुक्त, विकास (सर्व)
- १०) आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभाग
- ११) आयुक्त, (कृषी) यांचे तांत्रिक प्रतिनिधी, पुणे
- १२) आयुक्त, (पदुम) यांचे तांत्रिक प्रतिनिधी, पुणे
- १३) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नवी मुंबई
- १४) मुख्य कार्यकारी अधिकारी, (सर्व)
- १५) महाव्यवस्थापक, नाबार्ड, पुणे
- १६) उप सचिव, (योजना-३), मंत्रालय, मुंबई
- १७) प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व)
- १८) अति. संचालक, (जीवनोन्नती) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नवी मुंबई
- १९) निवड नस्ती, योजना-३